

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
गुरुवार, दिनांक १९ जुलै, २०१८

(सकाळी १०.०० ते ११.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक १७ जुलै, २०१८ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्र. १)

- (१) सर्वश्री प्रताप सरनाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेटीवार, मो. आरिफ नसीम खान, अमित देशमुख, अमीन पटेल, त्र्यंबकराव भिसे, प्रा. वर्षा गायकवाड, सर्वश्री. सुनिल केदार, अमर काळे, अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री. अब्दुल सत्तार, संग्राम थोपटे, राहुल बोंद्रे, भारत भालके, अॅड. यशोमती ठाकूर, अॅड. राहुल कुल, सर्वश्री. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, वैभव पिचड, राणाजगजीतसिंह पाटील, सुरेश लाड, किसन कथोरे, दिपक चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील समुह विकास योजनेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या ४४ विभागामध्ये शास्त्रीनगर, सहकारनगर, लक्ष्मीनगर, चिरागनगर, नळपाडा, सुभाषनगर, जय भवानी नगर या विभागांचा समावेश करण्यात आलेला नसणे, माजिवडा गांव, वाघबीळ गांव, कासारवडवली व भाईदरपाडा या गावठाण विभागाचा समावेश करताना त्या परिसरामध्ये झोपड्या अथवा अनधिकृत बांधकामे नसून जुन्या काळातील आगरी व कोळी बांधवांची मोठमोठी घरे असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आलेले नसणे, वर्षानुवर्षे झोपड्या व अनधिकृत इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरीकांना दिलासा देण्याऐवजी महापालिका प्रशासनाने दोन विभागात निर्माण केलेली तेढ, त्यानुषंगाने नागरीकांची मागणी लक्षात घेता जो विभाग झोपडपट्ट्या म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत व ज्यांचे विकास प्रस्ताव एसआरए दफ्तरी दाखल करण्यात आले आहेत असे विकास प्रस्ताव रद्द करून त्या विभागाचा समावेश समुह विकास योजनेत

करण्यात यावा असे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे सादर केले असणे, सदर अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर हरकती व सूचना मांडण्याकरीता देण्यात आलेल्या ३० दिवसांच्या कालावधीमध्ये शहरातील महापालिका हद्दीतील सरसकट सर्व झोपडपट्ट्या व अनधिकृत इमारतींचा समावेश करुन नव्याने यादी जाहीर करण्याची नितांत आवश्यकता, तसेच, आगरी व कोळी लोकांच्या जमीनी महापालिकेने विकास प्रकल्पासाठी घेतलेली असताना त्यांना योग्य मोबदला देवून जुन्या गावठाणांना अधिकृत परवानगी देऊन मुंबई प्रमाणे वाढीव चटई निर्देशांक देण्याची गरज व त्याच बरोबर किमान ८००० मीटरपर्यंतच्या झोपड्या अथवा अनधिकृत इमारती एसआरए योजनेच्या माध्यमातून व ८००० मीटरच्या वरच्या झोपड्या व अनधिकृत इमारतींच्या संरक्षक समुह विकास योजनेमध्ये समावेश करण्याची आवश्यकता, याप्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(दिनांक १८ जुलै, २०१८ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्र. २)

- (२) सर्वश्री. बबनराव शिंदे, राजेश टोपे, अजित पवार, राहुल मोटे, राणाजगजीतसिंह पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, उल्हास पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“राज्यातील साखर उद्योग मागील दोन वर्षे समाधानकारक झालेल्या पावसामुळे अपुऱ्या ऊसाच्या समस्येमधून बाहेर आलेला असून सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात दरवर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट लागवड झालेली असणे, राज्यात एका बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेले ऊसाचे क्षेत्र व दुसऱ्या बाजूला ऊस तोड मजूर संख्या घटलेली असणे, शासनाने राष्ट्रीय कृषी विकास (KRVI) योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास दरवर्षी ४० ते ५०% अनुदान देणे, सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी आपले सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सदर योजनेतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ५०० पेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी यंत्राचे प्रत्येकी २५ लक्ष रुपये अगावू रक्कम देवून विविध कंपन्यांकडे खरेदी नोंदविलेली असणे, दिनांक १५ जून, २०१८ रोजी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आल्याचे साखर आयुक्त, पुणे यांचेकडून सर्व साखर कारखान्यांना कळविणेत येणे, शासनाने अनुदान देण्याचा निर्णय रद्द केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे, सन २०१८-१९ च्या गळीत हंगामात मजूरांच्या कमतरतेमुळे व प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात ३० ते ४०% ऊस यंत्राच्या सहाय्याने तोडणी करण्याचे योजलेले असणे, ऊस तोड यंत्राचे अनुदान रद्द केल्याने कारखाना क्षेत्रातील ऊस तोडणी अशक्य होणे, ऊस तोडणी अभावी ऊस तसाच रहिल्यास

सदरील ऊसाला FRP नुसार अनुदान देण्याची शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेली मागणी त्यामुळे ऊस तोडणी यंत्रासाठी शासनाने १०० कोटी रक्कम मंजूर करणे अत्यंत गरजेचे असणे, ऊस तोडणी यंत्राचे अनुदान रद्द केल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगामध्ये निर्माण झालेला असंतोष, परिणामी ऊस तोडणी यंत्राचे अनुदान पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (३) सर्वश्री. जितेंद्र आव्हाड, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, वैभव पिचड, राणाजगजीतसिंह पाटील, सुरेश लाड, किसन कथोरे, दिपक चव्हाण, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील:-

“ठाणे येथील मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या भागातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास प्रशासनास आलेले अपयश, रात्री-अपरात्री होणा-या पाणीपुरवठ्यामुळे अबालवृद्धांची विशेषतः महिलांची होत असलेली कुचंबणा, परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन मुबलक पाणी मिळावे याकरिता येथील नागरीकांनी महापालिका कार्यालयांवर माहे जुन, २०१८ मध्ये तसेच वेळोवेळी आंदोलने केलेली असणे, येथील पाणीपुरवठा सुरळीत होऊन मुबलक पाणी मिळावे यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अपूर्णावस्थेत असणे, आगामी काळात येथील पाणी वितरणाची परिस्थिती अधिकच गंभीर बनणार असल्याने लोकप्रतिनिधींनी मा.जलसंपदामंत्री यांचेकडे १० एमएलडी पाणी अतिरिक्त देण्याची केलेल्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने महापालिका प्रशासनास कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही याबाबत उपाययोजना केलेली नसणे, यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याची लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी शासनास तसेच आयुक्त, ठाणे महापालिका यांचेकडे वारंवार मागण्या केलेल्या असणे, सद्यस्थितीत पावसाळा सुरु होऊनही पाणी मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांनी माहे जुलै, २०१८ मध्ये तीव्र आंदोलन करण्याचा दिलेला इशारा, वारंवार आंदोलने करूनही कार्यवाही करण्यास प्रशासनाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने सदर गंभीर प्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (४) अॅड. राज पुरोहित वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"मुंबई शहरात वाढत्या लोकसंख्येच्या पटीत पुरेशा पाण्याची नागरिकांना कमतरता असणे, प्रामुख्याने कुलाबा परिसरातील गीतानगर, बाबासाहेब आंबेडकर नगर,

गणेशमूर्तिनगर, महात्मा फुले नगर, गरीब जनता नगर, मच्छिमर कॉलनी १-२-३-४-५, आझाद नगरी, ट्रान्झीस्ट कॅम्प (संक्रमण शिबीर), धोबीघाट, शिवशक्तीनगर, सुंदर नगरी, सुदाम झोपडपट्टी अशा १५ हून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, खराब रस्ते, वाहतुकीची असुविधा, वीजेचा अपुरा पुरवठा, शौचालयांची कमतरता, आरोग्य सेवा केंद्र इ. मुलभूत नागरी सुविधांचा असलेला अभाव, या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे ८० हजारंहून अधिक नागरिक वास्तव्यास असणे, या झोपडपट्ट्यांमध्ये गेली अनेक वर्षे पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टँकर माफीयांचे साम्राज्य निर्माण झाले असणे, गरीब नागरिकांना दररोज पाणी विकत घ्यावे लागत असणे, पाणी माफीया व मनपा ए विभागाच्या पाणी खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमतातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असणे, हजारो नागरिक सामुहिक व व्यक्तिगतरीत्या जलजोडणीसाठी अर्ज करून सुद्धा त्यांना नळ जोडणी परवानगी न मिळणे, या परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पाण्याच्या टाक्या नादुरुस्त व दुरवस्थेत असणे, वारंवार संबंधीत विभाग व प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा कार्यवाही होत नसणे, नेव्ही प्रशासनाच्या असहकार्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अनधिकृत नवीन झोपडपट्ट्या दिवसेंदिवस वाढत असणे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आंदोलन, निदर्शने, पत्रव्यवहार करून सुद्धा याबाबत ठोस उपाययोजना होत नसणे, लोकप्रतिनिधींना आयुक्त मुंबई महापालिका यांनी कुलाबा परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये घर घर नळ योजना राबविण्यात येणार असून सदर योजनेसाठी नवीन मोठी जलवाहिनी टाकणार असल्याचे आश्वासन देणे, अद्याप जलवाहिनी टाकण्याचे काम संधगतीने होत असणे, याबाबतीत कालबद्ध कार्यक्रम आखून झोपडपट्टीतील रहिवाशांना मुलभूत सुविधांसह निवासाची हमी देण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (५) सर्वश्री. सदानंद चव्हाण, राजन साळवी, उदय सामंत, वैभव नाईक, भरतशेठ गोगावले, सुनिल प्रभू, सुनिल शिंदे, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, रुपेश म्हात्रे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.मा.क्र.६६) च्या चौपदरीकरणाच्या कामाकरिता आजुबाजुच्या शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात येणे, मौजे पेढे,परशुराम (ता.चिपळूण जि.रत्नागिरी) येथील जमिनी संपादित करण्यात आलेल्या असून जमिन संपादित करण्यात आलेल्या शेतक-यांच्या ७/१२ उता-यावर देव भार्गवराम,कुळ व खोत अशी नावे असल्यामुळे सदरच्या संपादित जमिनीचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नसणे, शेतक-यांच्या ७/१२ उता-यावरील देव भार्गवराम व खोतांची नावे कमी करून कुळांची (मुळशेतक-यांची) नावे मालक सदरी लावणे व शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा १०० टक्के मोबदला खास बाब म्हणून कायदयामध्ये दुरुस्ती करून पिढ्यानपिढ्या जमीन कसणा-या कुळांना मिळणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधिंनी

सातत्याने मा.मुख्यमंत्री, मा.महसूल मंत्री, मा.सामाजिक न्यायमंत्री, यांना माहे ऑगस्ट, २०१७ मध्ये तसेच जिल्हाधिकारी, रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी, चिपळूण, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांचेकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही अदयाप कोणतीच कार्यवाही न होणे, यापूर्वी एमआयडीसी, कोकण रेल्वे प्रकल्प आदि प्रकल्पामध्ये शेतक-यांच्या जमिनी संपादित केलेल्या असून त्या संपादित जमिनीचे मोबदले अदयापहि प्रलंबित असणे, शेतक-यांवर सातत्याने अन्याय होत असून प्रकल्पग्रस्ताना प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्यास अनेक अडचणी येत असणे, त्याचबरोबर घरांची पुर्नबांधणी अथवा दुरुस्ती करण्याकरिता अनेक अडचणी येत असणे, शेतक-यांच्या अनेक प्रलंबित मागण्याकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात पसरलेला असंतोष, परिणामी शेतक-यांनी सामुहिक जलसमाधी घेण्याचा दिलेला इशारा, तसेच हजारोच्या संख्येने नुकताच जनआक्रोश मोर्चा काढणे, तसेच शेतक-यांना १०० टक्के मोबदला न मिळाल्यास शेतक-यांनी गावांमधील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु करुन देणार नसल्याचा घेतलेला पवित्रा, याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ शेतक-यांवरील अन्याय दूर करुन त्यांच्या हक्काच्या मागण्या तात्काळ मंजूर करुन देण्याबाबत करावयाची कार्यवाही व भूमिका."

- (६) सर्वश्री. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, शिरीष चौधरी, प्रा. चंद्रकांत सोनवणे, सर्वश्री बच्चु कडू, गणपत गायकवाड, विनायकराव जाधव-पाटील, सुरेश भोळे, एकनाथराव खडसे-पाटील, हरीभाऊ जावळे, उन्मेश पाटील, किशोर पाटील, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. संजय सावकारे, जितेंद्र आव्हाड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मदत व पुनर्वसन मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"जळगांव जिल्हयात दिनांक १, ५ व ६ जुन २०१८ रोजी चक्रीवादळ व गारपीट होवून रावेर, मुक्ताई नगर, यावल व चोपडा तालुक्यातील शेतक-यांच्या केळी बागांचे नुकसान होऊन ४०० ते ५०० कोटी रुपयाचे झालेले आर्थिक नुकसान, त्याशिवाय वादळामुळे मोठमोठे झाडे, विजेचे खांब उखडून पडणे, शेती पिकाचे मोठया प्रमाणावर झालेले नुकसान, जनावरे मृत्य झाली असल्याचे निदर्शनास येणे, या संदर्भात स्थळ पहाणी व पंचनामे करुन संबंधित नुकसानग्रस्त शेतक-यांना भरीव नुकसान भरपाई देण्याबाबत केळी उत्पादक शेतक-यांचे दिनांक १९/६/२०१८ रोजी शासनाकडे शिष्टमंडळ गेले असता शिष्टमंडळाचा शासनाने केलेला अवमान, त्यामुळे शिष्टमंडळातील शेतक-यांसह जिल्हयातील इतर शेतक-यांच्या मनात निर्माण झालेला असंतोष, या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा दिलेला इशारा विचारात घेता शासनाने या प्रकरणी चौकशी करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना भरीव स्वरुपात आर्थिक मदत करण्याचे दृष्टीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (७) सर्वश्री. भारत भालके, नारायण पाटील, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, गणपतराव

देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील, डी.पी. सावंत, वसंतराव चव्हाण, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री. अमीन पटेल, मधुकरराव चव्हाण, विजय वडेटीवार, जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण, प्रा. विरेंद्र जगताप, सर्वश्री बसवराज पाटील, अमित देशमुख, अमित झनक, अब्दुल सत्तार, अस्लम शेख, कु.प्रणिती शिंदे, डॉ. संतोष टारफे, सर्वश्री. विश्वजित कदम, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"सोलापूर जिल्हयातील उजनी धरणातून भीमा उजनी प्रकल्पाच्या उन्हाळी हंगाम सन २०१७-१८ साठी दि. ७ मार्च, २०१८ रोजी जाहीर प्रकटन केलेले असणे, भीमा व माण नदीवर पंढरपूर मंगळवेढा, सांगोला या तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १८ ते २० लाख लोकसंख्या याच पाण्यावर अवलंबून असणे, सदर जाहीर प्रकटनामध्ये उजनी धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याच्या नियोजनामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याबाबत कोणताही उल्लेख केला नसल्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिकांनी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलने करणे, उजनी धरणातून उन्हाळी हंगाम सन २०१७-१८ करिता उजव्या व डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याबरोबर नदीवरिल सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरून घेणेबाबत व भविष्यात अशा चुका प्रशासनाकडून होऊ नयेत अशी मागणी सर्व शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे केली असणे, ज्यांच्या जमिनी उजनी व अन्य धरणात गेल्या त्यांना पुनर्वसन कायद्याप्रमाणे या पाण्याचा लाभ मिळेल अशा ठिकाणी जमिनी दिलेल्या असणे, परंतू प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाण्याचा लाभ मिळत नसणे, भीमा व माण नदीवर सोलापूर जिल्हयातील मंजूर असलेले बॅरेजस तातडीने उभारण्यात यावेत या प्रमुख मागणीसह ४० टीएमसी हक्काचे पाणी उजनी धरणात आणून सोडावे त्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे काम तातडीने सुरु करावे अशी शेतक-यांची मागणी असणे, मुळशी धरणातील पाणी टाटा कंपनीला करार करून अत्यंत कमी दराने देण्यात आलेले असणे, त्यामुळे शासनाने टाटा कंपनीला या धरणातून देण्यात येणारे पाणी भीमा नदीद्वारे शेतक-यांच्या शेतीला व पिण्याच्या प्रयोजनासाठी देण्याची मागणी करण्यात येणे, शासन आवश्यक कार्यवाही करित नसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिड याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(८) श्री. एकनाथराव खडसे-पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"सन २०१८-२०१९ च्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची तातडीने आवश्यकता असताना सदस्य सचिव तथा उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगांव यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने, विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन

करावा लागत असल्याचे माहे जुन, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास येणे, जळगांव जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देतांना सदस्य सचिव तथा उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगांव यांच्याकडून हेतुपुरस्सर विलंब लावला जाणे, परिणामी परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी या सारख्या मिळणाऱ्या शासकीय सुविधापासून वंचित राहण्याची आलेली पाळी, सदस्य सचिव तथा उपायुक्त यांनी हे दलालांशी संगनमत करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी, खुलेआम करत असलेली पैशाची मागणी, शासनाने ५० वर्षांच्या रहिवाशी पुराव्याची अट रद्द करूनही सदस्य तथा उपायुक्तांची मागणी मान्य न केल्यास काढण्यात येणाऱ्या त्रुटी, १९५०, १९६१, १९६७ च्या महसूल पुराव्याची मागणी करून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येणारी प्रकरणे, अनेक जुनी प्रकरणे प्रलंबित ठेवून त्यानंतर आलेल्या प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येणे, राजपुत भामटा या जातीची सुमारे १००० प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येणे, सदस्य सचिव तथा उपायुक्त यांच्याकडे आहरण व संवितरणाचा तसेच आस्थापना विषयक असलेल्या बाबी, परिणामी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसणे, कार्यालयात दलालांचा झालेला सुळसुळाट, कार्यालयातील इतर अधिकारीही कार्यालयात हजर नसल्याने जात पडताळणी समितीच्या कामकाजावर झालेला परिणाम, सदस्य सचिव तथा उपायुक्त यांच्याकडून घरी बसून करण्यात येणारे काम, निवृत्त अधिकाऱ्यांकडून मागील तारखेने निकाली काढण्यात येणारी प्रकरणे, याप्रकरणी जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांच्या शिक्षणाचा तसेच नोकरीच्या अस्तित्वाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, वारंवार तक्रारी करूनही शासनाचे याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, सदस्य सचिव तथा उपायुक्त, जात पडताळणी समिती, जळगांव यांची सदर पदावरून तातडीने बदली करण्याबाबत जिल्ह्यातील जनतेची होत असलेली मागणी, तसेच त्यांचा कारभाराबाबत सखोल चौकशी करण्याकरीता दक्षता समितीची स्थापना करून संबंधीत सदस्य सचिव तथा उपायुक्त तसेच इतर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची लोकप्रतिनिधी व स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी, या प्रकरणी शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया."

(९) **प्रा.मेधा कुलकर्णी, श्री. मंगलप्रभात लोढा, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्याचे लक्ष वेधतील :-**

"राज्यामध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत असणे, त्यापैकी पुणे विभागात १८ हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था असणे, बऱ्याच संस्थांच्या इमारती या जुन्या व धोकादायक झालेल्या असून पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये अनेक संस्था आपल्या इमारतींच्या पुर्नविकासाचे काम बांधकाम कंत्राटदारांमार्फत करून घेत असणे, अनेक बांधकाम कंत्राटदार काम अर्धवट स्थितीत सोडत असल्यामुळे अनेक संस्था व सभासद अडचणी

सापडले असणे, मुंबईमध्ये लीज वर दिलेल्या भुखंडावर अशा तीन हजारपेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था असून या घरांची विक्री करणे, भाडे तत्वावर देणे, कर्ज घेण्यासाठी तारण ठेवणे, पुर्नविकास करणे, यासाठी वेळोवेळी शासनाची परवानगी घ्यावी लागणे, शासनाने दिनांक ३ जानेवारी, २००९ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७९ (अ) अन्वये निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे पुर्नविकासाची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून ती प्रत्येक पुर्नविकास करणाऱ्या संस्थावर बंधनकारक असणे, बांधकाम अर्धवट राहिल्यास तसेच दर्जाहीन बांधकाम झाल्यास किंवा बांधकामास विलंब झाल्यास विकासकास जबाबदार धरण्याबाबत कोणतीही शासकीय यंत्रणा सध्या अस्तित्वात नसणे, विकसन करार रद्द करणे, बँक हमी वसूल करून संस्थेला देणे, नवीन विकासकास मान्यता देणे, याबाबत शासन निष्क्रिय असणे, सभासदांच्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेतली जात नसल्यामुळे अनेक सभासद बेघर होत असणे, पुर्नविकासाची काम वर्षानुवर्ष रखडली जात असल्यामुळे दिनांक ३ जानेवारी, २००९ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सहकारी संस्था व सभासदांच्या हितासाठी अमुलाग्र बदल करणे आवश्यक असणे, शासनाच्या संबंधित विभागाचे सचिव व सहकारातील तज्ञ व्यक्ती / वकील यांचा अभ्यास गट नेमून व्यापक व प्रभावशाली बदल करण्याचे धोरण राबविण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(दुपारी १२.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

"ठाणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची करण्यात आलेली कपात" या विषयावरील दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजीचा श्री.रुपेश म्हात्रे, वि.स.स. यांच्या तारांकित प्रश्न क्रमांक ३५५१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अनुपूरक प्रश्नोत्तरांच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार प्रश्नाची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे —

- (१) उच्च व तंत्र शिक्षण : (क) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा त्रैमासिक वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदविका तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), (सुधारित) नियम, २०१८ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम-२०१८/(प्र.क्र.१०३/१८)/तांशि-५, दिनांकित ५ जून, २०१८ सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदव्युत्तर पदवी तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), (सुधारित) नियम, २०१८ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम-२०१८/सी.आर.२८/टीई-४, दिनांकित ५ जून, २०१८ सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदवीपूर्व तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) (सुधारित) नियम, २०१८ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम-२०१८/सी.आर.२६/टीई-४, दिनांकित ५ जून, २०१८ सभागृहासमोर ठेवतील.
- (२) उद्योग मंत्री : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा सन २०१२-२०१३ व २०१३-२०१४ या वर्षांचा वार्षिक हिशेब सभागृहासमोर ठेवतील.

तीन : सार्वजनिक उपक्रम समितीचा अठरावा अहवाल सादर करणे.

चार : विधानसभा आश्वासन समितीचा नववा अहवाल सादर करणे.

पाच : पंचायती राज समितीचा सोळावा व सतरावा अहवाल सादर करणे.

- सहा : उपविधान समितीचा पाचवा अहवाल सादर करणे.
- सात : वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा सहावा अहवाल (२०१७-२०१८) सभागृहाच्या पटलावर ठेवणे.
- आठ : विनंती अर्ज सभागृहास सादर करणे :-

श्रीमती दिपिका चव्हाण, : "बागलाण तालुक्यातील साल्हेर १ व २ व
वि.स.स. वाघंबा वळण योजनेचे ५३.०२ द.ल.घ.फु. पाणी हरणबारी वाढीव उजवा
कालव्यासाठी २९.३६ द.ल.घ.फू. व ढोलवारे पाझर तलावासाठी ९.३०
द.ल.घ.फु. आणि केळझर वाढीव कालवा क्र.८ साठी १४.३६ द.ल.घ.फु. पाणी
त्वरित आरक्षित होणेबाबत" या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर
करतील.

नऊ : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये).

दहा : औचित्याचे मुद्दे.

अकरा : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ :-

- (१) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५९ — मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.
- (२) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६० — महाराष्ट्र अॅक्युपॅन्क्चर चिकित्सा पध्दती (सुधारणा) विधेयक, २०१८.
- (३) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६१ — महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१८.
- (४) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६२ — महाराष्ट्र जिल्हा परिषद व

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अस्लम शेख, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, श्री.हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री.दिलीप वळसे पाटील, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अबु आझमी, पृथ्वीराज चव्हाण, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश लाड, हनुमंत डोळस, भास्कर जाधव, संजय कदम, दत्तात्रय भरणे, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, संदिप नाईक, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, राहुल जगताप, दिपक चव्हाण, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री जितेंद्र आव्हाड, वैभव पिचड, विजय भांबळे, प्रदिप जाधव (नाईक), राजेश टोपे, जयंत पाटील, छगन भुजबळ, श्रीमती दिपीका चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१८ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अध्यादेश, २०१८ नापसंत करते."

- (ख) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेटीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कृणाल पाटील, अॅड व्त्रंबकराव भिसे, बाळासाहेब थोरात, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेंद्र जगताप, श्री.जयकुमार गोरे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ — महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) विधेयक, २०१८

विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेट्टीवार, अमर काळे, सुनील केदार, बसवराज पाटील, अमिन पटेल, डी.पी.सावंत, वसंतराव चव्हाण, संतोष टारफे, शेख आसिफ शेख रशीद, कुणाल पाटील, श्रीमती निर्मला गावीत, अॅड. चंभकराव भिसे, श्री.बाळासाहेब थोरात, डॉ.विश्वजीत कदम, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५६ — महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) (क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८ — महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८.

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५८ — महाराष्ट्र

महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.हर्षवर्धन सपकाळ, प्रा.विरेन्द्र जगताप, सर्वश्री अमित झनक, राहुल बोंद्रे, भारत भालके, जयकुमार गोरे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ५८ — महाराष्ट्र महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (५) (क) सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७.
- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राधाकृष्ण विखे पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(बुधवार, दिनांक १८ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

बारा : सर्वश्री सुनिल प्रभु, राजेंद्र पाटणी, संजय रायमुलकर, अॅड.आशिष शेलार, श्री.सदा सरवणकर, अॅड.राज पुरोहित, डॉ.शशिकांत खेडेकर, डॉ.अनिल बोंडे, सर्वश्री अजय चौधरी, सुरेश धानोरकर, डॉ.संजय कुटे, सर्वश्री सुनिल शिंदे, अतुल भातखळकर, समीर कुणावार, मंगेश कुडाळकर, अॅड.पराग अळवणी, सर्वश्री सुधाकर देशमुख, प्रकाश फातर्पेकर, डॉ.सुनिल देशमुख, डॉ.सुधाकर भालेराव, श्रीमती तृप्ती सावंत, श्री.संतोष दानवे, श्रीमती मनिषा चौधरी, सर्वश्री राम कदम, प्रशांत बंब, अमित साटम, सुनिल राऊत, मंगलप्रभात लोढा, अशोक पाटील, रणधीर सावरकर, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, पंकज भोयर, किशोर पाटील, राजन साळवी, सदानंद चव्हाण, अनिल गोटे, संजय केळकर, भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, उन्मेश पाटील, सर्वश्रीमती देवयानी फरांदे, सीमा हिरे, श्री.बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, अॅड.राहुल कुल, श्री.तानाजी मुटकुळे, प्रा.संगिता ठोंबरे, सर्वश्री तुकाराम काते, सुधाकर कोहळे, सुभाष साबणे, डॉ.जयप्रकाश मुंदडा, सर्वश्री विकास कुंभारे, ज्ञानराज चौधुले, अतुल सावे, राजेंद्र नजरधने, चरण

वाघमारे, रमेश लटके, नरेंद्र पवार, कॅ.आर तमिल सेल्वन, सर्वश्री जगदीश मुळीक, नरेंद्र मेहता, आर.टी.देशमुख, राजू तोडसाम, अॅड.लक्ष्मण पवार, सर्वश्री हेमंत पाटील, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, डॉ.देवराव होळी, डॉ.मिलिंद माने, सर्वश्री सुधीर पारवे, कृष्णा गजबे, डॉ.भारती लढेकर, सर्वश्री मनोहर भोईर, वैभव नाईक, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, डॉ. बालाजी किणीकर, प्रा.अशोक उईके, सर्वश्री डी.मल्लिकार्जुन रेड्डी, संजीवरेड्डी बोदकुरवार, रमेश बुंदिले, गणपत गायकवाड, किर्तीकुमार भांगडिया, किसन कथोरे, प्रभुदास भिलावेकर, राजेश काशीवार, अॅड.रामचंद्र अवसरे, सर्वश्री समीर मेघे, विजय रहांगडाले, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (चर्चा पुढे सुरु व मंत्र्यांचे उत्तर)

"विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण विभागातील ग्रामीण भागात राहणा-या व्यक्तींना पंतप्रधान आवास योजनेतर्गत रास्त भावात जमिनी देण्याची योजना आखून ही योजना सक्षमपणे राबविण्याची आवश्यकता, विदर्भ-मराठवाड्यात कृषी आधारीत प्रक्रिया उद्योगाला विशेष सवलती देऊन उद्योग निर्मितीला चालना देण्याची आवश्यकता, नागपूर हे उपराजधानीचे शहर असूनही येथील नागरिकांना विशेष आजारासाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागणे, ही अवस्था दूर करण्याच्या दृष्टीने विदर्भ, मराठवाड्यात सुपरस्पेशलिटी रुग्णालये निर्माण करण्याची आवश्यकता, विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण युवकांना मुंबई, पुणे यासारख्या शहरांत जाण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, मुंबई व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकास करणे, घरमालकांच्या अडवणुकीमुळे व म्हाडाच्या निष्क्रीयतेमुळे शक्य नसणे, परिणामी जुन्या चाळीत पिढ्यान्-पिढ्या राहणा-या मूळ मुंबईकरांचे जीवन धोक्यात असणे, विस्थापित होणा-या रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी, महानगरपालिकेच्या भूखंडावरील अनेक इमारतींचे लीज संपले असल्याने लीजचे नुतनीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने तातडीने राबविण्याकरीता शासनाने करावयाची कार्यवाही, ६० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शासनाच्या जमिनीवर वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये नोंद करण्याची मागणी, आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी येथील झोपडपट्टीचा व इतर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा शासनाने घेतलेला महत्त्वाकांक्षी निर्णय, संक्रमण शिबीरांची दुरवस्था व यामध्ये बांग्लादेशी नागरिकांची झालेली घुसखोरी, बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगार, बीडीडी चाळीतील रहिवाशी व मेट्रोमुळे बाधीत रहिवाशांना देण्यात येणा-या ५०० चौ.फुटाच्या घरांच्या धर्तीवर मुंबईत जुन्या व सेस इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरूनाही ५०० चौ.फुटांची घरे देण्याची आवश्यकता, मुंबईतील ५०० ते ७०० चौ.फुट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत व त्यावरील क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता, मुंबईतील पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत ६६ इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विचारात घेण्याची आवश्यकता, मुंबईतील शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी इ. च्या निवासस्थानांची दुरवस्था तातडीने दूर करण्याची

आवश्यकता, शासकीय वसाहतीतील घरे मालकी हक्काने देण्याबाबतची कर्मचा-यांची प्रलंबित मागणी, मुंबई शहरासाठी गृहनिर्माण धोरण ठरविण्याबाबत नेमलेल्या आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली व करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

(बुधवार, दिनांक १८ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव)

तेरा : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, मो.आरीफ नसीम खान, सुनिल केदार, दिलीप सोपल, मधुकरराव चव्हाण, अॅड.यशोमती ठाकूर, डॉ.सतीश पाटील, सर्वश्री अमिन पटेल, डी.एस.अहिरे, राहुल मोटे, डी.पी.सावंत, हसन मुश्रीफ, बसवराज पाटील, शिवेंद्रसिंह भोसले, दत्तात्रय भरणे, भारत भालके, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम थोपटे, रणजित कांबळे, डॉ.संतोष टारफे, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री प्रदिप जाधव-नाईक, कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशीराम पावरा, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, अमर काळे, अमित झनक, सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, कु.प्रणिती शिंदे, श्रीमती अमिता चव्हाण, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, शेख आसिफ शेख रशीद, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री अस्लम शेख, त्र्यंबकराव भिसे, जयकुमार गोरे, नितेश राणे, सिध्दाराम म्हेत्रे, पांडुरंग बरोरा, कालीदास कोळंबकर, संग्राम जगताप, विश्वजीत कदम, संदिप नाईक, राहुल जगताप, नरहरी झिरवाळ, जे.पी.गावीत, बबनराव शिंदे, दिपक चव्हाण, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव :

"विदर्भात विशेषतः अमरावती व मेळघाट येथे कुपोषणामुळे बालकांचे होत असलेले मृत्यू, विदर्भ-मराठवाड्यात शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेले आस्थापनेसंबंधीचे हेड (लेखाशीर्ष) काढून टाकल्यामुळे जिल्हापरिषद शाळांमधील विजेची देयके थकित असणे, पुरेशी यंत्रसामुग्री व पदनिर्मिती नसल्यामुळे ट्रामा केअर युनिटच्या इमारती तयार असतानाही युनिट सुरु न होणे, शासकीय रुग्णालयात औषधांचा असलेला तुटवडा, चंद्रपुरात आदिवासी उपयोजनेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटी रुपयांचा केलेला गैरव्यवहार, विदर्भातील खरेदी-विक्री संघांना गेल्या तीन वर्षांपासून आस्थापनेवरील खर्च व मानधनासाठी तरतूद नसणे, शासनाने विदर्भ व मराठवाड्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेरोजगार

आणि आत्महत्यांमध्ये पडलेली भर, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कोरची, एटापल्ली, भामरागड, अहेरी या ९० टक्क्यापेक्षा जास्त जंगलाने व्यापलेल्या व नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला अनुशेष, विदर्भ व मराठवाड्यातील सिंचन, पायाभूत व नैसर्गिक साधनसंपत्तीचे वाटप न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेला अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने शासनाकडून विशेष प्रयत्न न होणे, नागपूर विभागातील गोसीखुर्द प्रकल्प, बावनथडी, बेंबळा, लोअरवर्धा, अप्परवर्धा आणि निम्नसाखळी इ. प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे खर्चात झालेली प्रचंड वाढ, शासनाने चालू अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्पांसाठी केवळ ८ हजार २३३ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नसणे, बुलढाणा जिल्ह्यातील जीगांव-टाकळीसारखा मोठा प्रकल्प तरतूदी अभावी रखडणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद या महानगरांमध्ये घनकचरा, पिण्याचे पाणी व आरोग्यासारख्या मुलभूत सोई-सुविधांची असलेली वाणवा, नागपूर आणि मुंबई शहरात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे उडालेली दैना, त्यातच मुंबई महानगरपालिका व एमएमआरडीएचा विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली विकासकधार्जिणा असणे, शासकीय भुखंडांचे वाटप करताना नियमबाह्यरित्या विकासकांवर दाखविलेली मेहेरनजर, शासकीय सेवा व नवनिर्मित नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनुशेष असताना शासनाच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंद्यांचे होणारे स्थलांतर, विदर्भातील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असणे, अमरावतीतील नांदगांव-पेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्स लि. हा प्रकल्प रेंगाळणे, भंडारा जिल्ह्यातील बीएचईएल या सार्वजनिक उद्योगाकडे केंद्र शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, नागपूर-उमरेड भागातील केंद्र सरकारच्या नॅशनल इन्व्हेस्टमेंट व मॅन्युफॅक्चरिंग झोन या औद्योगिक महानगर प्रकल्पात अद्याप शासन स्तरावर कोणतीही प्रगती न होणे, मेक-इन-महाराष्ट्र व मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत उद्योग विभागाच्या वतीने विदर्भ आणि मराठवाड्यात जिल्हानिहाय किती प्रकल्पांचे सामंजस्य करार झाले व त्यापैकी किती प्रत्यक्षात सुरु होऊन किती रोजगार निर्मिती झाली यासंबंधीची माहिती वारंवार मागणी करूनही न मिळणे, विदर्भातील उद्योगवाढीसाठी औद्योगिक धोरणानुसार करामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास शासनाची चालढकल, नागपूर येथील पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत गेल्या चार वर्षात केवळ चार उद्योग सुरु होणे, महानगरांच्या औद्योगिक हबमध्ये उद्योगाची संधगती प्रगती असून ज्या उद्देशाने भूखंड घेतले त्या ठिकाणी उद्योग सुरु न करता उद्देश बदलून देण्याची होत असलेली मागणी, परिणामी या परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्माण न होणे, १५० कोटीचा भूखंड केवळ २५ लाखात पतंजली उद्योग समुहाला वितरित केल्यामुळे झालेले करोडोचे नुकसान, विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करून या दोन्ही प्रदेशांच्या आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

चौदा : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम १४ अन्वये) :-

(गुरुवार, दिनांक १२ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या तथापि, चर्चा न झालेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना) (क्र. १ ते ४)

- (१) श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, भंडारा या जिल्हयातील कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाकरिता अधिकारी/कर्मचारी यांना वारंवार अकोला येथे जावे लागणे, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून पुर्व विदर्भाकरिता चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही येथे नविन कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत केळकर समितीने शासनास सादर केलेल्या अहवालात नमूद करणे, सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध असतानाही त्याकडे शासनाचे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, सबब अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही येथे नविन कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (२) अॅड.राहुल कुल, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"पुणे जिल्हयातील खडकवासला पाटबंधारे विभागातर्गत दोंड तालुक्यासह पूर्वे हवेलीतून वाहणाऱ्या नवीन व जुना उजवा मुठा कालव्यातून (बेबी कॅनॉल) मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्याकडे दिनांक १९ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास करणे, नवीन मुठा कालव्यातून होणाऱ्या गळतीचे प्रमाण दोन वर्षांपासून वाढल्याने दोंड तालुक्यातील बोरीऐंदी, सहजपूर, खामगाव, कासुर्डी, यवत, खुटबाव, केडगाव तसेच हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी (जि.पुणे) येथील हजारो एकर शेती नापिक होण्याचे वाढलेले प्रमाण, जुना उजवा मुठा कालव्यातून (बेबी कॅनॉल) मधून वाहणाऱ्या या अशुद्ध पाण्यामुळे कालव्यालगतचे असलेले पिण्याचे पाणी दुषित होणे, नवीन व जुना मुठा कालव्याच्या दुरुस्ती व अस्तरीकरणासाठी असलेली २% खर्चाच्या मर्यादेमुळे अनेक दिवसांपासून हे काम प्रलंबित असल्यामुळे खर्चाची मर्यादा १०% करण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (३) श्री.नितेश राणे, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित

करतील.

"नाणार (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील १४ गावे व गिर्ये, रामेश्वर (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील १६ गावांमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन त्यासाठी दिनांक १८ मे, २०१७ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १६ हजार एकर जमिन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करणे, सदरहू प्रकल्पासाठी लागणारी जमिन संपादनासाठी ३२ (२) ची नोटिस काढण्यात येणे, तेथील शेती, बागायती, मत्स्यव्यवसाय आदींवर विपरित परिणाम होवून त्यांच्या उदरनिवार्हाचा निर्माण झालेला प्रश्न, भूमीपुत्रांनी सदर जमिन औद्योगिक क्षेत्राकरिता न देण्याचे लेखी पत्र प्रशासनाकडे देऊनही त्याकडे केलेले दुर्लक्ष, सदर प्रकल्प रद्द करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मागणी करूनही त्याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, परिणामी त्यांच्यामध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(४) **श्री.मंगलप्रभात लोढा, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.**

"वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात पडत असलेला ताण, मुंबईतील सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडीची असून वाहनांच्या संख्येत देखील वाढ होणे, परंतु त्याकरिता लागणारी पार्किंग व्यवस्थेबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात न येणे, वाहनतळाकरिता मुंबई शहरात भुयारी वाहनतळ व उभ्या पद्धतीने वाहनतळाची व्यवस्था करण्याची नितांत आवश्यकता तसेच वाहनतळासाठी असलेल्या आरक्षणामध्ये बदल न करता ते वाहनतळासाठीच वापरण्यात यावी, याकरीता शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(मंगळवार, दिनांक १७ जुलै, २०१८ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या तथापि, प्रलंबित असलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना)
(क्र. ५ ते ८)

(५) **श्री. अस्लम शेख, वि.स.स.**

"पालघर जिल्ह्यातील आदिवासींनी भूसंपादनाविरोधात काढलेल्या मोर्चाबाबत" या विषयावरील श्री. विलास तरे व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ११३६३८ ला दिनांक २६ मार्च, २०१८ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(६) **श्री. सुनिल प्रभु, वि.स.स.**

"पवई (मुंबई) येथील हिरानंदानी या विकासकाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याच्या अटींचे उल्लंघन करून गैरव्यवहार केल्याबाबत" या विषयावरील श्री. सुनिल प्रभु, वि.स.स यांचा तारांकित प्रश्न क्रमांक १०९२४४ ला दिनांक २७ मार्च, २०१८ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(७) श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स.

"बागमळागाव (ता.देवगड, जि.सिंधुदूर्ग) येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत" या विषयावरील श्री.नितेश राणे, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ११६६७६ ला दिनांक ११ जुलै, २०१८ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(८) श्री.विजय काळे, वि.स.स.

"नागपूर व पुणे प्रादेशिक मनोरूग्णालयात मनोरूग्णांचे झालेले मृत्यू" या विषयावरील डॉ.मिलिंद माने व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ११७२०० ला दिनांक ०९ जुलै, २०१८ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,
नागपूर,
दिनांक : १८ जुलै, २०१८

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.